

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित
करणेबाबत

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक: आदर्श २०२३/प्र.क्र.८१/एसडी-६

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक:- २० ऑक्टोबर, २०२३

वाचा:-

- १) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.संकीर्ण-२०२०/प्र.क्र.१४३/एसडी-६, दि.०५.०३.२०२१.
- २) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र क्र.मप्राशिप/सशि/बांध-२०३१/२०२०-२१/१५१३, दि.०६.०४.२०२१.
- ३) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र क्र.मप्राशिप/सशि/बांध-२०३१/२०२०-२१/२५२१, दि.२५.०८.२०२१.

शुद्धीपत्रक:-

संदर्भ क्र.१ येथील दि.०५.०३.२०२१ च्या शासन निर्णयान्वये एकूण ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयासोबतच्या यादीत ४८८ शाळांचा तपशील नमूद करण्यात आला आहे. यापैकी खालील तक्ता अ मध्ये दर्शविलेल्या १० शाळा आदर्श शाळा योजनेतून वगळण्याबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्र.२ व ३ अन्वये प्राप्त झाला आहे. त्यानुसार खालील १० शाळा आदर्श शाळा योजनेतून वगळण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

अ.क्र	जिल्हा	संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयासोबतच्या यादीतील अनु.क्रमांक	वगळण्याचे कारण
१	अकोला	२२	सदर शाळा अनु.क्रमांक २१ येथे दर्शविण्यात आली आहे.
२	बुलडाणा	१०२	सदर शाळा अनु.क्रमांक ९९ येथे दर्शविण्यात आली आहे.
३	कोल्हापूर	२०४	सदर शाळा अनु.क्रमांक २०३ येथे दर्शविण्यात आली आहे.

४	नंदूरबार	२६९ व २७४	या दोन शाळांकरिता इतर मार्गांनी उपलब्ध झालेल्या निधीतून नवीन बांधकाम करण्यात येत आहे.
५	पालघर	३१६	बांधकामाकरिता आवश्यक जागा उपलब्ध नाही.
अ.क्र	जिल्हा	संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयासोबतच्या यादीतील अनु.क्रमांक	वगळण्याचे कारण
६	परभणी	३३९	सदर शाळेकरिता इतर मार्गांनी उपलब्ध झालेल्या निधीतून नवीन बांधकाम करण्यात येत आहे.
७	वाशीम	४७१	अन्य मार्गाने शाळेच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे.
८	पुणे-मनपा	३५८	खासगी व्यावस्थापनाच्या सहकार्याने शाळा चालविण्यात येते.
९	मालेगाव-मनपा	२८८	बांधकामाकरिता आवश्यक जागा उपलब्ध नाही.

उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या १० शाळा वगळल्यामुळे आदर्श शाळांच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट शाळांची संख्या ४७८ इतकी आहे.

२. संदर्भ क्र.२ अन्वये संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णया सोबतच्या शाळांच्या यादीतील एकूण ३ शाळांची नावे/UDISE नंबर यात सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. खालीलप्रमाणे या सुधारणा करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

अ.क्र	जिल्हा	संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयासोबतच्या यादीतील अनु.क्रमांक	शाळेचे सुधारित नाव/UDISE नंबर
१	अहमदनगर	१२	२७२६०९०१६०१
२	सिंधुदुर्ग	४३०	जि.प.के.शाळा नं.१ आचरे
३	यवतमाळ	४७८	२७१४०७०४१०१

३. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३१०२०१७३२००३२२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(इ.मु.काझी)

सहसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई,
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.सभापती व मा.उपसभापती, विधानपरिषद, विधानभवन, मुंबई.
५. मा.अध्यक्ष व मा.उपाध्यक्ष, विधानसभा, विधानभवन, मुंबई.
६. मा.विरोधी पक्षनेता, विधान परिषद,
७. मा.विरोधी पक्षनेता, विधान सभा,
८. मा.मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
९. आयुक्त(शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १०.आयुक्त, महानगरपालिका(सर्व)
- ११.संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १२.राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई,
- १३.शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- १४.शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च-माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र, राज्य, पुणे,
- १५.संचालक, महाराष्ट्र राज्य, पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ(बालभारती), पुणे,
- १६.अध्यक्ष,राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे,
- १७.सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
- १८.शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना), जिल्हा परिषद (सर्व),
- १९.सर्व शिक्षणाधिकारी, महानगरपालिका,
- २०.प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
२१. निवड नस्ती (कार्यासन-एसडी-६).